

५ वर्ष सेवा झालेल्या पर्यवेक्षिकांना, बाल विकास प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांना आहरण व संवितरण अधिकारी कामही सोपविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक : मबाआ-२०१६/प्र.क्र.८९/का-७अ
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: २८ जुलै, २०१६.

वाचा:- १) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. मविसे-१०/२०१३/प्र.क्र.४४(अ)/आस्था-३अ,
दि. २८/५/२०१३
२) महिला व बाल विकास, शासन निर्णय क्र. मबाआ-२०१५/प्र.क्र.९०/का-७अ,
दि. २८/५/२०१५.

प्रस्तावना:-

संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये ग्राम विकास विभागाकडील बाल विकास प्रकल्प अधिकारी गट-ब ची ४४९ पदे महिला व बाल विकास विभागाकडे कायमस्वरूपी वर्ग करण्यात आली आहेत. सदर ४४९ पदांपैकी केवळ ९६ अधिका-यांच्या सेवा ग्राम विकास विभागाकडून या विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिला व बाल विकास विभागातील गट-ब रिक्त पदांची संख्या दिसून येत आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी गट-ब रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार त्या तालुक्याच्या सहायक गट विकास अधिकारी, सध्या कार्यरत बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच प्रकल्पाच्या वरिष्ठ पर्यवेक्षिका यांच्याकडे सोपविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि पर्यवेक्षिका हे पद वर्ग-३ चे असून ते राजपत्रित अधिकारी नसल्याने पर्यवेक्षिकांच्या स्वाक्षरीने पारित केलेली देयके कोषागारातून पारीत होत नाहीत.

शासन निर्णय:-

उपरोक्त पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी हे पद रिक्त आहे व त्या कार्यक्षेत्रातील ५ वर्ष सेवा झालेल्या पर्यवेक्षिकेकडे सदर रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला असेल अशा ठिकाणी त्या पर्यवेक्षिकेला आहरण व संवितरण अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १०८, दिनांक ६/६/२०१६ अन्वये त्या विभागाने दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८०१११५५४६४२३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(वि.व. दळवी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
२. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, बेलापूर, मुंबई
३. सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, (आयुक्तालयामार्फत)
४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य (आयुक्तालयामार्फत)
५. सर्व विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य (आयुक्तालयामार्फत)
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य, (आयुक्तालयामार्फत)
८. मा.मंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
९. मा.राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. मा. प्रधान सचिव, महिला व बाल विकास यांचे वरिष्ठ स्विय सहायक
११. मा. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग यांचे वरिष्ठ स्विय सहायक
१२. सर्व मंत्रालयीन विभाग,
१३. निवड नस्ती-का-७अ महिला व बाल विकास विभाग.